

Ref : CIL/STEX 47/Q4FY21

Date : June 07, 2021

To

The Secretary, BSE Limited

Corporate Relationship Dept,

P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai-400 001

Scrip Code - /Scrip Id: 540710/CAPACITE

The Secretary,

National Stock Exchange of India Limited

www.capacite.in

Plot No.C/1, G Block, Bandra Kurla Complex

Bandra (East) Mumbai-400 051

Scrip Symbol: CAPACITE

Dear Sir/ Madam.

## Sub: Intimation of publication of notice for Board Meeting - June 12, 2021

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are submitting herewith newspaper clippings of notice of Board Meeting published in the following newspapers:

- 1. Financial Express (National Daily Newspaper) on June 06, 2021
- 2. Tarun Bharat (Daily Newspaper of the State) on June 06, 2021

This is for your kind information and records.

Thanking you,

Yours faithfully, For Capacit'e Infraprojects Limited

Prakash B Chavan Compliance Officer Membership No. F4690



Mumbai (Head Office):

605-607, Shrikant Chambers, Phase-I, 6th Floor, Adjacent to R. K. Studios, Sion-Trombay Road, Chembur, Mumbai- 400071. Maharashtra, India Tel: 022 7173 3717 • Fax.: 022 7173 3733 • Email: info@capacite.in

NCR | Bangalore CIN : L45400MH2012PLC234318

WWW.FINANCIALEXPRESS.COM


## ENVIRONMENT DAY

# Modi: Target to blend 20% ethanol in petrol advanced

**FE BUREAU** New Delhi, June 5

**ADDRESSING THE WORLD En**vironment Day event on Saturday, Prime Minister Narendra Modi said the government has resolved to meet the target of 20% ethanol blending in petrol by 2025. Earlier the target was set for 2030.

Modi also released the 'Report of the Expert Committee on Road Map for ethanol blending in India 2020-2025'. Currently, ethanol blending level in petrol is around 8.5%. Under the Ethanol Blended Petrol (EBP) programme, the government has already reintroduced the administered price mechanism for ethanol procurement, allowing ethanol production from multiple feedstocks like heavy molasses, sugarcane juice, sugar, sugar syrup, damaged food grains, maize and sur-



A man poses with a plant connected with an oxygen mask on World Environment Day in Barmer, Rajasthan, on Saturday

plus rice stocks with Food Corporation of India (FCI).

The theme for this year's event was 'promotion of biofuels for a better environment', and the Prime Minister was accompanied by Union cabinet ministers Nitin Gadkari, Narendra Singh Tomar, Prakash Javadekar, Piyush Goyal and Dharmendra Pradhan.

Stating that "ethanol has become one of the major priorities of 21st century India," Modi added that "the focus on ethanol is having a better impact on the environment as well as on the lives of farmers". Staterun oil marketing companies received 66.5 crore litres of ethanol in Ethanol Supply Year 2016-17 (December, 2016 – November, 2017), which increased to 173 crore litre in supply year 2019-20.

The government has already directed oil CPSEs to set up second generation (2G) ethanol bio-refineries in different parts of the country using agriresidues and biomass. OMCs are in the process of setting up twelve 2G bio-refineries with an investment of ₹14,000 crore.

"A lot of emphasis is being laid on building the necessary infrastructure for the production and purchase of ethanol in the country," Modi said. As per the department of food and public distribution, the total production capacity of alcohol and ethanol in the country is 684 crore litres per annum. Ethanol procured under EBP programme falls in the 5% GST slab.

The EBP programme aims is to address environmental concerns, reduce oil import bill and provide remunerative income to farmers.

The procurement price of ethanol for current Ethanol Supply Year 2020-21 is ₹62.65/litre for sugarcane juice, ₹51.55/litre for damaged food grains, ₹56.87/litre for rice available with FCI, ₹51.55/litre for maize and for heavy molasses it is in the range of ₹45.69/litre and

# PNB expects to triple FY22 net profit to ₹6,000 crore

**FE BUREAU** Mumbai, June 5

INDIA'S SECOND-LARGEST lender Punjab National Bank (PNB) expects to triple its net profit during the current finan-

PRIVATE SECTOR LENDER In-

dusInd Bank on Saturday

said it would reduce carbon

emissions to 50% in next

four years and raise climate

financing to 3.5% in two

years. The bank will increase

the allocation of capital to-

wards climate finance to

3.5% of its loan book over

the next two years, which is

currently at 2.7%, IndusInd

Bank said on the occasion of

Paytm revenue

declines to

**FE BUREAU** 

New Delhi, June 5

₹2,802.41 cr

from operations

PAYTM'S REVENUE FROM oper-

ations declined to ₹2,802.41

crore on a consolidated basis in

the year ended March 31,2021,

from ₹3,280.84 crore in FY20,

according to the company's an-

nual report, which was reviewed

by FE. The digital payments

firm, however, managed to nar-

rowits total losses to ₹1,701.01

crore in FY21 from ₹2,942.36

crore in the previous year. The

firm kept a check on its costs as

total expenses decreased to

₹4,782.95 crore in FY21 from

"Despite a significant dis-

ruption in the business of our

merchant partners due to the

ongoing pandemic, especially

in the first half of the year, we

have had a minimal impact on

revenues, due to strong recov-

ery in the second half of the

year," a company spokesperson

lion, the start-up led by Vijay

Shekhar Sharma is planning to

initial public offering (IPO) to be

**CLASSIFIEDS** 

BUSINESS

**SHARES & STAKES** 

WE BUYING: Listed /

Demat/ Physical

Shares. (IEPF/

**Unlisted All Company** 

Objection/ Pending/

Duplicate/ Transfer

Services Provided.)

"Investment House"-

8291225710, 9619315362.

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy,

it is not possible to verify its contents. The Indian Express
(P.) Limited cannot be held

responsible for such contents,

nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies

associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore

recommend that readers make

necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in

inancanal www.poespapr.in

0070741174-2

Currently valued at \$16 bil-

Reports peg the size of the

said in a statement.

go public later this vear.

as much as \$3 billion.

₹6,138.23 crore in FY20.

juna Rao said on Saturday.

The lender also expects to grow its loan book by 8% during FY22, despite Covid-related impacts. However, the domestic advances of the lender had declined 3% year FY21, MD and CEOSS Mallikar-ter (Q4FY21).

the World Environment Day.

ted to reducing its specific car-

bon emission by 50% over the

next four years, it said in a re-

lease. The bank promoted by

the Hinduja group also said it

had made it to the Carbon Dis-

closure Project (CDP) list for

the sixth consecutive time,

making it the only Indian

The bank has also commit-

IndusInd Bank to raise climate

financing to 3.5% in two years

"For FY22, our net profit should not be less than ₹6.000 crore at the conservative level. It all depends on credit growth, demand in the economy," PNB MD SS Mallikarjuna Rao said on Saturday during the earncial year to ₹6,000 crore, com- on year (YoY) to ₹7.19 lakh ings call. Rao, however, men- 9.5% and the Covid-19 impared to ₹2,022 crore during crore during the March quar-tioned that accurate estima-pact is reduced or eliminated tion could be done after the by June."

end of the first quarter of FY22.

₹57.61/litre.

On loan growth, Rao said, "At the conservative-level, we would like to show a growth rate of 8% if the economy moves on expected lines where the GDP growth is



Regd. Office: 605-607, Shrikant Chambers, 6" Floor, Phase-I, Adjacent to R. K. Studios, Sion- Trombay Road, Mumbai- 400 071. CIN: L45400MH2012PLC234318 Contact No: 022 - 71733717; Website: www.capacite.in; Email id: compliance@capacite.in

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, to inform that a meeting of the Audit Committee and that of the Board of Directors of the Company is scheduled to be held or Saturday, June 12, 2021, through Video Conferencing, inter-alia, to consider and take on record

Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and year ended 31st March, 2021. ii) Audited Standalone and Consolidated Financial Statements for the year ended 31st

Information in this regard is also available on website of the Company www.capacite.ir and on the websites of the Stock exchanges www.bseindia.com and www.nseindia.com

For Capacit'e Infraprojects Limited

Place: Mumbai Dated: June 06, 2021

Prakash B Chavan Compliance Officer

bank to get featured in this prestigious list.

LUMAX INDUSTRIES LIMITED LUMAX

DK IAIN CIN: L74899DL1981PLC012804 Registered Office: 2<sup>rd</sup> Floor, Harbans Bhawan-II, Commercial Complex, Nangal Raya, New Delhi -110046 Corporate Office: Plot No. 878, Udyog Vihar, Phase V, Gurugram- 122016, Haryana Phone: 0124-4760000, Email: lumaxshare@lumaxmail.com, Website: www.lumaxindustries.com

(FOR THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY) TRANSFER OF UNPAID/UNCLAIMED DIVIDEND AND THE UNDERLYING EQUITY SHARES TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) ACCOUNT

Dear Shareholders, Pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013

read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('the Rules'), as amended from time to time, every Company is required to transfer to the Investor Education and Protection Fund(IEPF), the money in the Unpaid Dividend Account of the Company which remains unpaid or unclaimed for a period of 7 (seven) years from the date it was transferred to such account and the Company is required to inform the Shareholders whose shares are liable to be transferred to the IEPF Authority three months prior to the due date of transfer of shares and simultaneously publish the notice in the newspapers.

In view of above, we wish to inform you that the due date for transfer into IEPF of the Unpaid/Unclaimed Dividend lying in the Unpaid Dividend Account of the Company for the Financial Year 2013-14 is 20th September, 2021. Accordingly, concerned Shareholders are requested to kindly claim the Unpaid Dividend.

The underlying shares of such Shareholders will also be transferred into the IEPF. After such shares are transferred to the IEPF, all voting rights on the same shall be frozen and you will lose all benefits accruing on your shares e.g. dividend, etc. as this shall also be transferred to the IEPF.

The Company has sent the individual notices through Registered Post, to the concerned Shareholders whose dividends are lying unpaid/unclaimed for the last seven consecutive years and also to the shareholders whose shares are liable to be transferred to the IEPF Authority for taking appropriate action, as and when practicable and to the extent possible under the current situation at the earliest.

The complete List of Shareholders whose dividend(s) are lying unpaid against their Folio/DP-ID Client ID, in the Unpaid Dividend Accounts of the Company beginning Financial Year 2013-14 onwards and also those whose shares are due for transfer to the IEPF is being uploaded on the website of the Company at www.lumaxindustries.com under the Investor Section.

The concerned Shareholders whose shares are in physical form and which are liable to be transferred to the IEPF Authority, may note that the Company would be issuing the duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them and upon issue of the duplicate share certificate(s), the original share certificate(s) which is/are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable as per the Rules. After the issue of duplicate share certificate(s), the Company shall inform the depository by way of Corporate Action to convert the duplicate share certificates into DEMAT form and transfer in favour of the IEPF Authority. As for the shares which are held in demat form, the Company will process the transfer of shares through Depositories by way of Corporate Action in favour of the IEPF Authority.

The concerned shareholders whose shares are in physical form may further note that their details uploaded by the Company on its website, should be regarded and considered as an adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to the IEPF authority as per Rules.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by 07th September 2021, the Company with a view to adhering with the requirements of the Rules, transfer the dividend & shares to the IEPF by the due date i.e. 20th September, 2021. Please note that no claim shall lie against the Company in respect

of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF. Shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF authorities after following the procedure prescribed in the Rules. For any gueries on the above matter, Shareholders are requested to

contact the Company's Registrar and Share Transfer Agent, Mr. Rajeev Kumar, Deputy Manager at M/s Kfin Technologies Private Limited, Unit: Lumax Industries Limited, Karvy Selenium Tower B, Plot No. 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad- 500032, India. Tel.: +91 40 67161524, Email ID: rajeev.kr@kfintech.com.

Place: New Delhi

Date: 05.06.2021

**PANKAJ MAHENDRU COMPANY SECRETARY** 

Corporate Services Department Head Office: 'Lokmangal', 1501, Shivajinagar Pune-05 Phone: 020-25614331/367

Tender Notice

Bank of Maharashtra invites sealed quotations from the General Insurance Companies in India who satisfy pre-qualification criteria set out in the RFP document for providing following insurance coverage.

a. Insurance Coverage of Assets owned by the Bank.

b. Bankers Indemnity Policy

c. Debit Card Policy

d. Credit Card Policy

e. Group personal Accident Policy other details of RFP are available on our website

www.bankofmaharashtra.in/tenders. Last date of getting clarification on RFP from the Bank is 11/06/2021. Last date for submission of sealed quotation is 21/06/2021 up to 2.00 p.m.

Deputy General Manager, Corporate Services

## PUBLIC NOTICE

All the Public are hereby informed that the property described in the Schedule hereunder written (referred as 'said property') was owned and possessed by M/s Anish Engineering, a registered partnership firm, through partners Mr. Shirish Shripad Kulkarni and Mr. Santosh Baburao Kad. That the said M/s. Anish Engineering through partners Mr. Shirish Shripad Kulkarni and Mr. Santosh Baburao Kad Firm availed oan facility from The Thane Janta Sahakari Bank Ltd., Branch Thergaon Pune and mortgaged the Said Property in favour of The Thane Janta Sahakari Bank Ltd... That M/s. Anish Engineering failed to liquidate the said loan outstanding and

due to failure of the said defaulted amount, the execution proceedings were vested with the Special Recovery Officer, The Thane Janta Sahakari Bank Ltd., Pune., who is a competent authority specifically constituted under the provisions of applicable laws. Pursuant to the powers conferred under the said laws, the Special Recovery Officer, The Thane Janta Sahakari Bank Ltd., Pune., attached the Said Property and after compliance of all the legal procedure contemplated under various laws, has decided to sale, alienate, assign and transfer the said property in favour of our client and assured and promised that said property has clear marketable free hold,

Any person/s, society(s), firm/s institution (corporate or otherwise) having any alleged claim against or in respect of the said property or any part thereof by way of Sale, Mortgage, exchange, tenancy, family arrangement, charge, lease, lien, leave and license, inheritance, bequest, encumbrance, gift, grant, trust, succession, maintenance, development rights, agreement / settlement, assignment, possession, easement, order/decree/judgment, of any court/statutory authority, memorandum of understanding or otherwise, howsoever, are hereby required to make known the same in writing to the undersigned together with all documentary proof in support thereof at the address mentioned below within 10 days from the date hereof, otherwise ou client shall conclude the transaction presuming that anybody, having such alleged claim/s has waived/relinquished the same, and without any reference to such claims and the claims, if any, shall be considered as waived and/or abandoned.

Schedule of the Property: All that piece and parcel of the land admeasuring 0200 sq. ft out of 00 Hectare 21 Aar land owned by M/s. Anish Engineering, out of 06 Hectare 96 Aar, plus Potkharaba admeasuring 00 Hectare 14 Aar, assessed Rs. 35/-Ps. 00/- of Gat No. 1532, within limits of revenue Village- Chikhali, Taluka Haveli, District Pune and within local limits of Pimpri Chinchwad Municipal Corporation, with rights of easement thereto. This Public Notice.

Adv. Neelesh Mahavir Nagrale Flat No. 3, Vihar Apartment, Yashwant Nagar, Pimpri, Pune-411018 Mob No. 9822845083 Email:nagrale\_nilesh@vahoo.com

Form No. INC-25A Advertisement to be published in the newspaper for conversion of public company into a private company Before the Regional Director, Ministry of Corporate Affairs Western Region Mumbai (5th Floor, 100 Marine Drive, Mumbai 400002, Maharashtra)

In the matter of the Companies Act, 2013, Section 14 of Companies

In the matter of FORTUNE AGROCHEM LIMITED, (CIN U01403PN2016PLC158157) having its Registered Office at Office No 115, 1st Floor, Fortune Estate, Hadapsar Pune Maharashtra

Notice is hereby given to the general public that the company intending to make an application to the Central Government under section 14 of the Companies Act, 2013 read with aforesaid rules and is desirous of converting into a private limited company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 17th May 2021 to enable the company to give effect for such Any person whose interest is likely to be affected by the proposed

change/status of the company may deliver or cause to be delivered or send by registered post of his objections supported by an affidavit stating the nature of his interest and grounds of opposition to the Regional Director Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai 400002, Maharashtra, within fourteen (14) days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below: For and on behalf of the Applicant FORTUNE AGROCHEM LIMITED

Sd/-JALINDAR NIMBHORE Director DIN 03499370

Registered office -FORTUNE AGROCHEM LIMITED CIN U01403PN2016PLC158157 Reg office - Office No 115, 1st Floor, Fortune Estate, Hadapsar, Pune, Maharashtra 411028

Date: 06/06/2021 Place - Pune



THE ORIENTAL INSURANCE COMPANY LIMITED REGIONAL OFFICE, 1st FLOOR, MAIFAIR TOWER, PUNE-MUMBAI ROAD, WAKDEWADI, PUNE- 411005

## PUBLIC NOTICE

All member of public are here by cautioned not to fall prey to spurious call/mails/link from un-identified and unscrupulous individuals posing to be the officials of ORIENTAL HEALTH offering fake health insurance policies through online mode. Mail ID of such entity is ORIENTAL HEALTH <operation@orientalhealthindia.org.in>

The Oriental Insurance Co. Ltd, which is a Government of India undertaking, has no relation with the above fake entity and general public are hereby advised to access our official website .e. www.orientalinsurance.org.in while purchasing a policy of Oriental Insurance Company through online mode

Place : Pune Date: June 06, 2021. Regional Manager (I/c)

## **PUBLIC NOTICE**

Ref: Commercial Premises being Shop No.2,3,4,5 & 6 admeasuring about 1369 sq ft ground and 685 sq ft loft as per approved sanctioned plan and Shops as 2,3,4, admeasuring about 1366 Sq ft ground and 683 sq ft loft as per the proposed revised building plan situated on Upper ground floor of the building 1, Vighnaharta, Tilak Road, Limyevadi, bearing C.T.S NO. 1171, Sadashiv Peth, Pune-411030. This is to notify the public at large that, we are investigating the title of

the owner in respect of the immovable property referred herein above. My client, intends to take on Lease basis the schedule property from its owner Mr. Dhanraj Buildcon. Any person/s, Bank, Institution having any objection, claim, right, title or interest in respect of the schedule property (or its FSI or TDR) or by way of sale, gift, exchange, lease, tenancy, license, mortgage, lien, charge, trust, inheritance, easement, development rights, order/decree/judgment of any Court, option agreement or any kind of Agreement or otherwise whatsoever of any nature in respect of the schedule property are called upon to lodge their objections with supporting documents within Seven (7) days from the date of publication of this notice with the undersigned, failing which my client shall proceed to deal with the owners of the schedule property and no claims shall be entertained thereafter.

Date: 05/06/2021

Place: Pune

SUBODH GHATE Advocate Office: 31, Lotus Court, Near Hotel Panchmi, Pune Satara Road Pune 411009. Mo: +91 9823023887 Email: subodh.ghate@onlywhite.in

Lahoti Overseas Limited CIN: L74999MH1995PLC087643 Regd.Off: 307, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400034

### Tel No. +91-22-40500100 website : www.lahotioverseas.in email id: investor@lahotioverseas.com NOTICE TO SHAREHOLDERS

TRANSFER OF SHARES TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) ACCOUNT **Notice** is hereby given that pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 (the Act) read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the Rules), as amended, the Equity Shares of the Company in respect

f which dividend has remained unclaimed or unpaid for a period of sever consecutive years or more are required to be transferred by the Company to

the demat account of the IEPF Authority. The Company has sent individual notices to the concerned shareholders at their registered addresses whose shares are liable to be transferred to the EPF Authority advising them to claim their unclaimed dividends. The Company has uploaded details of the concerned shareholders whose shares are due for transfer to the IEPF Authority on its website www.lahotioverseas.in Shareholders are requested to refer to the said website to verify the details of unclaimed dividends and the shares for the Financial Year 2013-14 which are liable to be transferred to the IEPF

The concerned shareholder(s) holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to the IEPF Authority, may note that upon transfer of shares to IEPF Authority, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of shares held in Demat Form, to the extent of shares liable to be transferred, shall be debited from the shareholders account. In case the concerned shareholders do not claim their unclaimed dividends by July 01, 2021 or such other date as may be extended, the Company shall with a view to comply with the Rules, transfer the shares to the IEPF Authority without any further notice to the shareholders and no liability shall lie against the Company in respect of the shares so transferred. The shareholders may note that upon transfer of the shares to IEPF Authority, including all benefits accruing on such shares, if any, the same can be claimed only from the IEPF Authority by making a separate application to the IEPF Authority in Form IEPF-5 as prescribed under the Rules and the same is made available at IEPF website i.e. www.iepf.gov.in

For any information / clarification on this matter, concerned shareholders may write to the Company at investor@lahotioverseas.com or contact the Company's Registrar and Share Transfer Agent - Link Intime India Private Limited, C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083. Contact No. 022-49186000. Email: iepf.shares@linkintime.co.in For Lahoti Overseas Limited

Place: Mumbai Akshita Jhawar Date: 05.06.2021 Company Secretary

₹in lakhs



# Muthoot Vehicle & Asset Finance

SANGITA NIMBHORE

Director

DIN 03499395

CIN: U65910KL1992PLC006544

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2021 Half Year Ended Year Ended

**Particulars** March 31, 2021 March 31, 2020 March 31, 2021 March 31, 2020 (Audited) (Audited) Total Income 3,294.03 3,365.45 6,761.32 6,918.94 Net Profit for the period (before Tax, Exceptional and 209.64 424.34 (839.77)(1,055.03)Extraordinary items) Net Profit for the period before Tax (after Exceptional (839.77)209.64 (1,055.03)424.34 and Extraordinary items) Net Profit for the period after Tax (after Exceptional (572.63)150.59 (869.63)315.03 and Extraordinary items) Total Comprehensive Income for the period 152.90 (892.08)315.90 (584.01)[Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/-2,500.00 2,500.00 2,500.00 2,500.00 Each) 6,613.78 7,505.86 6,613.78 7,505.86 Other Equity excluding Revaluation Reserves 9,113.78 10,005.86 9,113.78 10,005.86 Net Worth Paid up Debt Capital / Outstanding Debt 33,270.51 53,238.90 33,270.51 53,238.90 Outstanding Redeemable Preference Shares 3.86 Debt Equity Ratio 3.78 3.86 3.78 Earnings per equity share (Face Value of Rs. 10/- Each) (for continuing and discontinued operations) (2.90)Basic (Rs.)\* 0.66 (3.48)1.26 Diluted (Rs.)\* (2.90)0.66 (3.48)1.26 Capital Redemption Reserve

## Note:

Debenture Redemption Reserve

\*Not annualised

a) The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on June 04, 2021.

b) The above is an extract of the detailed format of audited financial results to be filed with Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results shall be available on the website of BSE Limited (www.bseindia.com) where the Securities of the Company are listed and shall be available on the website of the Company at www.mvafl.com

c) For the items referred in sub-clause (a), (b), (d) and (e) of Regulation 52(4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures shall be made to BSE Limted and shall be accessed on www.bseindia.com

d) These financial results have been prepared in accordance with Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended

Place: Kochi Date: 04.06.2021 For and on behalf of the Board of Directors George M Jacob, Whole-time Director DIN 00018955

## Muthoot Vehicle & Asset Finance Limited

Registered Office: Muthoot Chambers, Opp. Saritha Theatre, Banerji Road, Kochi, Ernakulam - 682 018, Kerala, India; Corporate Office: 5th and 6th Floor Midhun Tower, K P Vallon Road, Kadavanthra, Ernakulam - 682020, Kerala, India Corporate Identity Number: U65910KL1992PLC006544; Tel: +91 7593864404; Fax: +91 (484) 239 6506 Email: cs@mvafl.com, Website: www.mvafl.com

Muthoot Family - 800 years of Business Legacy

For LUMAX INDUSTRIES LIMITED



#### ५ जुलैपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा: अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही

बीड मोर्चामध्ये विनायक मेटेंचा राज्य सरकारला इशारा

मंबर्द टि ५ (प्रतिनिधी) नराठा आरक्षणाच्या मुद्द्यायरून शिवसंग्रामचे नेते आ णि आमदाः वेनायक मेटे यांनी येत्या ५ जुलैपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा. अन्यथा ७ जुलैला सुरु होणारे पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, भसा इशारा राज्य सरकारला शनिवार, दि. ५ जून रोजी दिला. शनिवारी बीड येथे मोर्चावेळी भाजप नेते नरेंद्र पाटील यांच्यासह 'शिवसंग्राम' चे पटाशिकारी तसेच भादी उपस्थित होते. मोर्चाद्वारे प्रशासनाकदे निवेदन म्हणाले की ''मराता आरक्षणाची लढाई फक्त आजच्या मोर्चापुरती नाही. जोपर्यंत मराठा मिळत गही तोवर हा लढा सुरुच

पंढरपर दि.५ (प्रतिनिधी)

''राज्य सरकारने राज्यातील नराठा समाजाच्या आरक्षणासार्ठ

पक्ष कोणासोबत आहे आणि

सरकारमधील नेते कुठे आहेत ते कळेल,'' असा टोला भारतीय जनता पक्षाचे माढा खासदार

रणजितसिंह नाईक निंबाळक

यांनी शनिवार,दि. ५ जून रोजी

राज्य सरकारला लगावला आहे

यावेळी भारतीय जनता पक्षाचे

जिल्हाध्यक्ष देशमुख, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. बी.पी. रोंगे

यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित

म्हणाले की. ''राज्यातील मराठा

न्हुगाल पंग, राज्याताल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन

. यावेळी बोलताना निंबाळकर

विशेष

त्यारोळी भारतीय

अधिवेशन बोलवावे



आजपर्यंत झालेला नाही. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा 'बापट आयोगा'च्या शिफारशी फेटाळण्याची मागणी आम्ही केली होती. पण त्याकडे अशोक चव्हाण यांनी दुर्लक्ष केले. २०१४ लासुद्धा जे आरक्षण दिले ते ही चुकीचे दिले. त्याची फळे आज आपण भोगत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण अतिशय चांगले होते पण या माणसाच्या मूर्खपणामुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या दुर्लक्षामुळे आपण ते घालविले. इतकेच नाही तर मराठा आरक्षण, मराठा

घ्यावे सध्याच्या कोरोनाच्य

विशेष अधिवेशन घ्यावे व

त्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाबाबत चर्चा करून

नव्याने वटहुकूम काढावा. त्यानंतर राज्य सरकारने मराठा त्यानतः समाजाच्या अ → आयोग्

मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नगरसंक्क अतुल शाह यांच्याकडून शनिवार, दि ५ जुन रोजी माध्यवना येथील गणपती मंदिराजवळ बुबारोपण करण्यात आले. याबवरोबर नगरसंक्क अतुल शाह यांच्यामार्थन, एक असाणोर पायव्यान लसीकरण संटराला शनिवारी महापौर किशीरी रोडणेकर यांनी सदिपछा मेट दिली. यांबेळी शाह यांनी तसीकरण संटराला शनिवारी माहिती महापौर किशीरी रोडणेकर यांनी सदिपछा मेट दिली. यांबेळी शाह यांनी तसीकरण संटरालावत माहिती महापौर किशीरी रोडणेकर यांनी सदिपछा मेट दिली. यांबेळी शाह यांनी तसीकरण संटरालावत माहिती महापौर किशीरी रोडणेकर यांनी सदिपछा मेट दिली. यांबेळी शाह यांनी तसीकरण संटरालावत माहिती महापौर किशीरी रोडणेकर यांनी सदिपछा मेट दिली.

यांना दिली. त्यावेळी महापौरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी महानगर पालिका मेडिकल स्टाफ.

समाजः नव्याने आयाग न्या आयोगामार्फत च्या ज्या

राज्यामध्ये

आरक्षणाबाबत

नेमावा.

मराठ

त्रटी आहे

परिस्थितीमध्ये

करण्यापेक्षा

याबरोबरच अशोक चव्हा यांचा राजीनामा घ्या. त्यासाठ आम्ही ५ जुलैपर्यंतची वेळ देतो आहोत नाहीतर ७ जुलैला होणारे पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही."

. यावेळी भाजप नेते नरेंद्र पाटील म्हणाले की, वडील म्हणजेच अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी सर्वा पहिल्यांदा आंदोलन केले होते. मात्र, त्यावेळीही काँग्रेस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिव नाही. त्यांनी सुरू केलेली ही मराठा आरक्षणाची चळवळ पुढे घेकन जाण्यासाठी मी रस्त्य उतरलो आहे. जोपर्यंत मराठ समाजाला आरक्षण मिळ नाही तोपर्यंत मी शांत बसण

#### 'स्लॅब' कोसळला तसे राज्यातील आघाड़ी सरकार कधी कोसलेल तेही

कळणार नाही : प्रवीण दरेकर

मुंबई,दि.५(प्रतिनिधी): सह्याद्री अतिथीगृहाचा स्त्रॅब शुक्रवार, दि. ४ जून रोजी कोसळला तसे राज्यातील आघाडी सरकार कधी कोसळले तेही कळणार नाही तसे संकेत आहेत, असे वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी शनिवार, दि. ५ जून रोजी केले

'अनलॉक'बाबतचे परिपत्रक ढोबळ पद्धतीने काढले. राज्यात १८ जिल्ह्यांमध्ये 'अनलॉक' करण्यात आले आहे. त्यावर दरेकर यांनी मत व्यक्त केले. 'अनलॉक'बाबत काढण्यात आलेले परिपत्रक ढोबळ पद्धतीने काढले आहे. त्यामध्ये जिल्ह्यांबाबतचे निकष दिसत यावेळी बोलताना दरेकर

म्हणाले की, ''वारकरी आणि मंदिर या प्रश्नावर सरकारची अनास्था दिसते



घेतले आहे. सरकारकडून मेळावे घेतले जातात वारकरी असेल यांचा प्रश्न आला की नियम दाखवले जातात. दरम्यान, देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. राज्यात त्यांना आणि भाजपला आम्हाला 'फ्रस्टेशन' कशाचे? 'फ्रस्टेशन' फक्त सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावर आहे,'' असे दरेकर म्हणाले

महाविकास आधाडा संस्कारमध्य गांधळात गांधळ पाहायला मिळणे, हे काही आता आपल्याला नवीन राहिले नाही. 'अनलॉक' वर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमंत्री विजय वडेट्टीवार ख्यमंत्र्यांच्या आधी बोलले आणि तो वाद चांगलाच ाला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आता काँग्रेसच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांच्या विभागात हस्तक्षेप केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर यशोमती ठाकूरही संतापल्याचे झोपेचे सोंग कळते आहे आदित्य ठाकरे यांनी विभागीय आयुक्तांना पत्र

मुंबई, दि. ५(प्रतिनिधी): महाराष्ट्राच्य विकास आघाडी सरकारमध्ये गोंधळात गोंधळ

पाठवून महिला व बालविकास विभागाशी संबंधित काही माहिती मागितली. तथापि सहापैकी चार काहा भाहिता भागितला. तथापि सहापका चार आयुक्तांनी आदित्य ठाकरेंच्या आदेशाचे पालन केले नाही. परंतु, यशोमती ठाकूर यांना मात्र आदित्य ठाकरेंनी परस्पर माहिती मागितल्याने त्यांना अजिबात आवडले नसल्याने त्या संतप्त झाल्याचे समजते आहे. काँग्रेसचे विजय वडेड्रीवार हे आफ्ती समजत आहे. काग्रसचा वज्यव बङ्कावार है आपता व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विमागांचे मंत्री आहेत. या पदाला अनुसरून त्यांनी 'अन्तोंक' में घोषणा केली. मात्र, त्यांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ''सरकार या संदर्भात नवीन नियम तयार करीत आहे. कोणत्याही



मुख्यमंत्र्यांकडे असते. परंतु, आपत्ती व्यवस्थापन विभागात मुख्यमंत्री ठाकरे यांची राजकीय घुसखोरी काँग्रेसला पसंत नव्हती. आता जेव्हा आदित्य यांनीही ठाकूर यांच्या खाट्यात घुसखोरी केली, तेव्हा काँग्रेसचे मंत्री संतापले आहेत. महिला व बालियकास विभागाने अनाथ मुलांसाठी पाच लाख रुपये व इतर मदतीची घोषणा केली आहे. परंतु, रुपयं व इत्तर मदताचा घाषणा कला आहे. परतु. आदित्य यांनी मात्र प्रत्येक विमागीय आयुक्तांना पत्र पाठीलें असून कोणत्या जिल्ह्यात किती मुले अनाथ झाली आहेत, यांची नोंद करण्यांचे आदेश दिलें आहेत. हा विमाग ठाकूर यांच्यांकडे असल्यांने संबंधित अधिकाऱ्यांनी आदित्यच्या आदेशाचे पालन केले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ दोन विभागीय आयुक्तांनी त्यांच्या पत्रांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्या पसंतीचा लेखाजोखा न न्याबदल संतप असलेले काँग्रेसचे मंत्री आता शिवसेनेच्या वाढत्या हस्तक्षेपावर नाराज आहेत

#### खोपोलीमध्ये रा. स्व.संघ जनकल्याण आघाडी सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवावे : रणजितसिंह नाईक निंबाळकर

तो विषय सर्व

न्यायालयासमोर ताकदीने

मांडावा. मराठा समाजाच्य

करण्यापेक्षा राज्यातील नेत्यांर्न

आपापल्या पक्षातील वरिष्ठ

नेत्यांवर मराठा आरक्षणासाठी दबाव आणावा. त्यातून लवकरात

आरक्षणाची मागणी मार्गी लागावी आजच्या घडीला मराठ

समाजाला आरक्षणाची नितांत

गरज आहे. त्यातून मराठा समाजाच्यावतीने राज्यांमध्ये

कुठेही जनआंदोलन होणार नाही, याची दक्षता घ्यायी. कारण, कोरोना पार्श्वभूमीवर

जनआंदोलनामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका

भागशामाज्याती

लवकर मराठा

: राष्ट्रीय स्वयंसेवक जनकल्याण समिती, जनकल्याण समिती, कुलाबा जिल्हा आणि राष्ट्रीय हित संवर्धक मंडळ, पेण (शाखा खालापूर) यांच्यावतीने जागतिक पर्यावरण

जून रोजी खोपोली आणि परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह नितीन भावे संघाचे याप्रसंगी जनकल्याण सोमितीचे जिल्हा कार्यवाह निर्तान मानं, स्वाचां कार्याद्वाह जितान मानं, स्वाचां कार्याद्वाह अतिका मारे, र बुलारोप्ता कार्याद्वामा कार्याद्वामा प्रकल्प प्रमुख अक्षय हेलांडे, प्रणित गवारे, ज्येष्ठ पत्रकार जयवंत माडपे, विनीत जायद, जांकार माने, कौरसुभ तांबडे आदी उपस्थित होते, योवळी जांक्षिक, युलामोहर, श्रांका, उंबर, सोनामीहरे, कर्यंब वावळा इत्यादी प्रकारची झाडे खोपोली परिसरात तसेच महड आणि

#### राज्यपालांकडून अनिरुद्ध जगन्नाथ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण

मुंबई,दि.५(प्रतिनिधी)ः क्याने माजी पंतप्रधान व मॉरिशसचे माजी पंतप्रधान व माजी राष्ट्रपती सर अनिरुद्ध जगन्नाथ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ

वृक्षाचे रोप लावले. जगन्नाथ यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला हाबहातिक जॅक सुख्य जीवंता (दिएससे), प्रीधम रेले, सुख्य जीवंता (दिएससे), प्रीधम रेले, सुख्यातय कार्यात्व, वर्षगेट, सुंबई - ४०० २२० जाली दिलेल्या तपहिलाहुसार ई-निविद्या

आदित्य ठाकरेंवर यशोमती ठाकूर नाराज

शिवसेनेच्या वाढत्या हस्तक्षेपावर कॉॅंग्रेसचे नाराजी सत्र



प्राच्याचा भारतीत् क्रीया व्यक्ति स्वर्धित सुर्वेद ५००० ज्याचा प्रतासित क्रीया व्यक्ति स्वर्धाति स्वर्धाति स्वर्धाति स्वर्धात् स्वर्धाति स्वर्धति स्वरत्वति स्वरत्व त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपल्या निवासस्थानाबाहेर 'तामण' स्वरुपाकरिता कृपया www.ireps.gov.in वेथे भेट ह्या. व्यक्तिशः सादर केलेले प्रस्ताव

#### पश्चिम रेल्वे

#### समितीच्यावतीने वृक्षारोपण संपन्न खोपोली,दि. ५ (प्रतिनिधी)



दिनानिमित्त शनिवार, दि.

बावका इत्यादी प्रकारणी झाडे खोपीली परिसरात तसंस महड आणि सारतेली मामामध्ये लावण्यात आत्रते प्रत्येवला साहालिमिला स्वारतीला आत्राध्ये लावण्यात आत्रते , यर्थावल साहालिमिला विकान कंगर झाडे लावण्याया संकल्प असत्यायो प्रकल्प प्रमुख अक्षय हेलांडे यांनी सांगितले. पर्यावरणाचा दिवसंदिवन न्हस हांत आहे असे सर्वत्र महत्येत तीत. त्यानुष्ठे पर्यावरण रक्षणातारील तार्चीचा सांक्रिय सहमाग स्वारता यांत्रीत शुक्रारोणण हा एक चांपला उपक्रम सांक्रिय सहमाग स्वारता यांत्रीत शुक्रारोणण हा एक चांपला उपक्रम सांक्रिय सांक्रिय सांत्रीत करानुत उपयोग गाही तर झाडांचे संगोपन आणि संवर्धमां होता के असल्याचे असल्याचे सांक्रिय सांत्रीत यायेळी नमूद केले.

#### सरकारच्या खोटारडेपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण रद्व

(<mark>पान १ वरून</mark>) मराठा आरक्षणाचा कायदा टिकवण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या त्याखालील सरकारला यश आले. एवढेच नाही, तर आरक्षण कायद्याची राज्यात नेतृत्वावालील सरकारला यथ आले. एवडेब नाही, तर आस्त्रण कायदावी राज्यात अस्तवजावालील सरकारला यथ आले. एवडेब नाही, तर आस्त्रण कायदावी राज्यात अस्तवजावणीही सुरू झाली. नंतरच्या काळात सर्वोच न्यायात्यात आद्दान दितं गेत्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या अस्य हलार्जीपणामुळे हे आरक्षण टिकवता आले नाही. सर्वोच न्यायात्यातील सुनावणीच्या वेळी राज्यसरकारचे बकील अनेकवेळा अनुपस्थित राहायचे, त्यांच्याची सरकारकाट्य समन्यय वेवता जात नव्हता. आक्स्यक दस्तावेज न्यायात्यात्यात्या स्वरूपक क्ष्माच केले गेते नाहीत. १६०० पानांच परिवेष्ट, ज्यायात्या आस्प्रच स्तावेज न्यायात्यात्या आस्प्रच स्तावेज नेते, त्यांचे इंग्रजी मार्थातरूप सरकारने न्यायात्यात्या साद्द केले नाही, हे दुनन्तलेशन दिते गेते असते, तर कदावित न्यायात्यात्या दृष्टिकोन बद्द अकत असता. सर्व समाजाबे म्हणणे ऐकून घेतले गेले आहे, पटवून देता आले असते आणि याचिका फेटाळली गेली नसती, '' असे ते म्हणाले

#### देशात ५८ दिवसांतील सर्वात कमी 'कोरोना' बाधित रूग्णांची नोंद

(पान १ वरुन) ७७ हजार, ३६५ ने अधिक होती. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कोरोना आजार झालेल्यांपैकी २ कोटी, ६७ लाख, ९५ हजार,५४९ व्यक्ती 'कोविड -१९' मधून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या २४ त लाख, ९७ हजार, ८९४ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर ९३.३८ टक्के झाला असून या दराचा चढता कल दिसून येत आहे गेल्या २४ तासांत देशात 'कोविड' संसर्ग निश्चित करण्यासाठी एकुण २० लाख, ८४ हजार, ४२९ चाचण्या झाल्या आहेत आणि भारताने आतापर्यंत एकूण ३६.१ कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत. देशात एकीकडे चाचण्यांचे प्रमाण वाढिवले असतानाच दुसरीकडे सामाहिक पातळीवर 'पॉझिटिव्हिटी' दरातील घसरण सुरु असल्याचे दिसते आहे. सामाहिक 'पॉझिटिव्हिटी' दर सध्या १२ व्या दिवशी दहा टक्क्यांहून कमी राहिला आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 'कोविड–१९' प्रतिबंधक लसीच्या २२ कोटी, कावड-पर प्रातबंबक लसाच्या २२ काटा, ७८ लाखांहून अधिक मात्रा दिल्या गेल्या आहेत. गेल्या २४ तासांत लसीच्या ३६,५०,०८० मात्रा देण्यात आल्या. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारने मोफत स्वरुपात उपलब्ध करून दिलेल्या तसेच राज्यांनी थेट खरेदी केलेल्या अशा दोन्ही मार्गांनी मिळून 'कोविड' प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत एकूण २४ कोटींहून अधिक मात्रांचा पुरवठा केला आहे. यापैकी वाया गेलेल्या मात्रांसह (आज सकाळी ८ वाजेपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार) एकूण २२ कोटी, ६५ लाख, ०८ हजार, ५०८ मात्रांचा वापर करण्यात आला आहे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांकडे 'कोविड' प्रतिबंधक लसीच्या १ कोटी, ६५ लाखांहून अधिक मात्रा पुढील काळातील

## CAPACITE O

जाहीर नोटीस गणका अधिल सी. भावना किरीट कयानी यांनी दिलेल्प प्राथमें नोटीस देणांत मेरे की, आस्त्रण अस्तित मोटीस प्राथमें नोटीस के प्राथमें मोटीस देणांत मेरे की, आस्त्रण अस्तित मो. माना स्थिट कामने मानी दिनेखा कान्यत्मामार्थ व मानित नुसार वरणानंद सक्कार्र गृहमिन्ता संस्था सारित, आहीर संतित में प्राथमें हार्वित (प्राथम), हार्वित हार्वित (प्रायम), हार्वित हार्वित (प्रायम), हार्वित हार्वित (प्रायम), हार्वित हार्वित (प्रायम), हार्वित रहारे नोटीस देख्यान येने की अ

#### दुसरा गट

डॉक्टर, नर्सेस, पदाधिकारी,कार्यकर्ते आदी उपस्थित होते

पहिला गट

(पान १ वरुन) सुरू करण्यासाठीही परवानगी. लोकलसेवा पूर्ववत होईल मात्र, स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन

पूरवत होईल मात्र, स्थितीनुसार श्यांकिक आराती व्यवस्थापन विभागास निबंध घालण्याची मुमा असेल. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वार्किम आणि सायकार्विलाला परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये उपडण्याची मुमा. शासकीय कार्यालयेही १०० टक्के कर्णचारी श्रमते सुरू राहतील. विशिय खेळ, विश्वीकरण, सामाजिक, सार्वजृतिक, मानेरजनात्मक कार्यक्रमांगाची नुमा असेल. तहा सोहळा, अट्यांचीयो, बैठका, निवडणूक वायर कोण्योदी बंधने नतसील. जीन, सत्तृत, खुटी पार्वर, प्या, वेलांस संदर्शना परवानगी आसाणा आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत असेल करण्यात आली आहे. या मागात जमावबंदीही नसणार आहे.

(पान १ वरुन) परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंटसाठीही ५० टक्ने क्षमतेने परवानगी. लॉकलसेवा फक्त स्वाद्यालाहा प्रथ टक्क क्षमतन परवानगी. लॉकक्सेया फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यासाठी. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सारकर्लिगला परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये उघडण्याची परवानगी देण्यात आली. आहे. शासकीय कार्यालयेही १०० टक्के कर्मचर्ग असल. सस खासमा कायावाय उध्ययमा प्रथमना हुण्यात अलाली आहे सामकीक कार्यावायी १०० टक्के कर्मचारी समतेने सुरू कर्मचारी समतेने सुरू राहतील. विविध खेळासाठी सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ आणी संध्याकाळी ५ ते रात्री ९ आणी वेळ राहील. विजीवरण नियमितपणे करता येईल. सामाजिक, सांस्कृतिक, मानेरंजनात्मक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थितीची मर्यादा असेल. तक्ष सोह्य्व्यासाठी हॉलमयील आसनक्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त १०० हालमधाल आसनसम्तराया । तम्म । कावा जासस्तात जास्त १००० जणांच्या जासस्ताति स्थानाणी अत्रेति अत्यविधीमार्थी कोणसहि बंधन नसेल, बैठका, निवडणूक यावरही कोणतीच बंधने नससील. जीम, सतुन, खुटी पालर, स्या, वेलमेल सेंटर्पमा ५० टक्के बासनेते परवारामी, सार्यवेतिक व्याद्वल्य सेंग 200 टक्के बासनेते सुरू होईल. आसन क्षमतेहरकेच प्रवासी प्रवास करू शकरील. या भागात जमावबंदी लागू असेल.

#### नफेखोरी हीच काँग्रेसची संस्कृती !

(पान १ वरुन) परदेशात पाठविण्याची अफवा परास्वत आहेत मात्र, काँग्रेसशासित राजस्थानमध्ये लसी कचन्यात सापडल्या त पंजाबमध्ये नफा कमविण्यासाठी खासगी रुग्णालयांनी लर्सीची विक्री पजाबस्थान क्यांवयासाठा खारागा रूजात्याना लासाचा विका करण्यात आली. नफेखोरी हिच काँग्रेसची खरी संस्कृती आहे. प्राप्त माहितीनुसार, पंजाब सरकारने मोहालीमधील दोन खासगी रुणालयांना तीन हजार रूपये दराने लस विकली आहे. त्यामुळे काँग्रेसने प्रथम आपला कारभार बघावा,'' असेही पुरी यांनी यांवेळी

#### एकविसाव्या शतकातील भारताचे प्राधान्य 'इथेनॉल'ला असणार वरुन)

. ासाठीदेखील अत्याधूनिक तंत्रज्ञानावर आधारित संयत्रांची उभारणी केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी भारतातील 'इथेनॉल' 'ब्लेंडिंग' २०२०-२०२५ साठी आराखड्याबाबतच्या तज्ज्ञ आराखड्याबाबतच्या तज्ज्ञ समितीच्या अहवालाचे प्रकाशन यावेळी पंतप्रधानांनी कल. यावळा पतप्रधानाना देशभरात 'इथेनॉल'चे उत्पादन आणि वितरण करण्यासाठी 'ई– १००' या महत्त्वाकांक्षी पथदर्शी पुण्यामध्ये प्रारंभ करण्यात आला आहे.

६.८९ टक्के असून दैनंदिन 'पॉझिटिव्हिटी' दर आज ५.७८ टक्के इतका आहे. हा दर सलग लसीकरणासाठी अजूनही उपलब्ध आहेत. मराठा आणि ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सतत चालढकल का?

(पान १ वरन) महागंडळमार्कत व्यवसायसाठी सवलतीचे कर्ज अशा देखेंद्र फळणवीस सरकारमाण सवलती या, असा माण्या आन्ही केळ्या. तसेच मुद्दे मोलले सीमतीने मोळले आहित. आता तरी महाविकास आयाठी सरकारने रामानुसार करवाई करावीं "ते युद्धे माणांत की, "मराठा आरक्षणासाठी फेरवियार साणिका राख्यक करणायी हित्त संस्थापुक महाविकास आयाठी सरकार हित्ती अर्ज करणा अस्त्याची सम्प्रक मराठा आरक्षणाच्या सर्वोच न्यायालयातील खटल्यात चालढकल फेल्यानंतर आता फेरवियार याधिकेच्या दाखन करण्याणी मुद्रत संस्वयामुक्रे महाविकास आधारी सचकर हिनंदी अर्ज करणाए असत्यार्थ सम्मक्रते मरावा अस्यार्थ्य स्वावस्थान सम्मक्रते मरावा अस्यार्थ्य स्वावस्थान सम्मक्ष्य मरावा अस्यार्थ्य स्वावस्थान स्वावस्यावस्थान स्वावस्थान स्वावस्यावस्थान स्वावस्थान स्वावस्थान स्वावस्थान स्वावस्थान स्वावस्थान स

#### मे मध्ये १ लाख कोटींहुन अधिक 'जीएसटी' महसूल

(पान १ वर्ष्टन) महसूजरोका १६ १ को अधिक राहिला. तला आठ्या महित्यात एक लाख कोटी रुपयांक्ष्ण जास्त 'जीएसटी' महसूल संकलित झाला आहे. महमारीमुळे अनेक राज्यामध्ये कढक टाकेंब्र्स असतानाहि है शक्य झाले आहे. याव्यतिरिक्त, पाव कोटी रुपयांचेचा अधिक उलादाल असतील्या करवायांची दि ४ जुपयंकी आले विक्ता साहत कर्णा आवश्यक होते, ज्याया २० पर्मवर्त हो हुत्त होती, पाव कोटी रुपयांचेचा क्रमी उलादाल असतोल्या लहान कन्दात्यांना विनादिलंब आणि व्याजाशिकाय विकरणपत्र द्वाखत रभवाभावा कमा उर्जाबाल अस्तरस्था लोहान करदात्यामा ।बनावरस्य आण व्याजाशवाया ववरणमत्र देखल करण्यासाठी अद्याण कुलैच्या पहिल्या आत्यडक्षमध्येत मुद्रत आहे. तोघर्यंत या करदात्यांककून मिळणा महसूत स्थितित करण्यात आला आहे. अशा प्रकारे मे २०२१ या महित्यातील वारत्तिक महसूल अधिक असेल आणि जेव्हा सर्व वाढीव तारखांची मुद्रत संगेल तेव्हा तो समजू शकणार आहे.

#### पश्चिम रेल्वे

विविध दुरुस्ती आणि रंगकामे विकामीय रेत्वे व्यवस्थपक (ब्बल्गूर), विक्रम रेत्वे, ६ वा मकला, अभि, विभाग, सुंबई सेंद्रल, सुंबई – ४०० ००८, व्याती दिलेल्य ई-मिविदा मार्गित आहेत.

31. ps.	निविदा सूचना क. आणि दिनांक	काम अणि स्थान	कामाची अंदाजित किंमत रू. मध्ये
9		होज ८ए - विरार-सुरत अबुभाग - विरार (वगळता) आणि उंबरणाय (समा.) इरम्यान विज्ञती ६०.७६ ते किमी १४५.१३० इरम्यान एसएसई/डबस्यू/डस्यू रोडय्या	₹ ₹८,0\$,¥₹८.86
<b>ार्यक्षेत्र</b>	मध्ये सर्ववाचारण दुरुस		
5		कोन ८वी - विराट-सुरत अनुभाग - विराट (घनळता) अणि उंबरगाव (समा.) दरम्यान विज्ञी ६०.७६ ते किमी १७५.१३० दरम्यान एसएसई/बब्ब्यू/व्हाण् रोडच्या	₹8,८५,५८२.२१
कार्यक्षेत्रा	मध्ये रंनकाम, सफेदी,	रंगीत वॉशिंग, हिस्टॅपर पॉलिश करणे इ.	
3	बीसीदी/२१-२२/१८ द्वि. ०३.०६.२०२१	होन ९ए - विरार-सुरत अनुभाग - उंबरनाव (वन्छता) अणि जोरावसन (वगळता), वतसङ आणि वाची स्थानक (वनळता) आणि बलसाड कॉलमी (वगळता) दरम्यन विक्री १४५.१३०	₹६१,५२,७५७.५५
ते किमी	२१२ दरम्बान एसएसई	/डब्स्यू/बलसाङ्ग्या कार्यक्षेत्रमध्ये सर्वजाधारण दुरुस्ती	
8		होज १वी - उंबरणाव (काळता) आणि जोरावसम्म (काळता) दरम्बाज किमी १४५,१३० ते किमी २१२ दरम्बाज एसएळहं/हरूप्यंवलसङ्ख्या कार्यक्षेत्रामध्ये रंगकान, सफेदी,	799,24,999,40
(गीत वॉ	शिंग, डिस्टॅपर चॅलिश व	रणे इ.	
ч	R. 03.05.2029	क्रोन १सी - विराट-सुरत अलुकान - वससाड वेधे लोखरे श्रेड, सी ॲंग्ड डब्ल्यू डेप्रेमध्ये सर्वसाधारण दुरस्सी, रंगकाम, सफेदी, रंगीस वॉशिंग, डिस्टॅंग्स	
पॉलिश व	हरणे इ.		p (,
Ę		विराद-जोरावसन अनुभाग - (ए) वलसाड - कोविंग डेपोब्स नवीन स्टॅबेलिंग लाईन येथे र्राजिन प्रस्कानिकेशन महिलांची मध्यपना (ब) कार्यमंत्री जिल्लामा बठन मीटर्स लॉब	

दीपः कार्यकारीः वरि. विअभि(म तरि. विअभि(मध्य)बीदीदी दूँएमडीः ०, स्वार्टीकरणाचा दिनांक व वेळ : दि. २१.०६.२०२१ रोजी १५.०० वावेपरीत, उच : २१.०६.२०२१ रोजी १५.२० वावेपरीत, मिरिदा प्रस्को सुरक, दूंपराठी, चारत किंच्य, कामाचे तरराम स्वस्थ, तसारीस्वार लेखा कामाच्या तसरीस्वार स्वस्थानहरिता कृष्या www.iraps.govin बेचे भेट वा.

Like us on : fracebook.com/WesternRby Follow us on : wtwitter.com